



Creative Peripherals

To,
The Manager-Listing Department,
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, NSE Building,
Bandra Kurla Complex,
Bandra East,
Mumbai – 400 051

Dear Sir / Madam,

Subject: Dispatch of Notice of EGM scheduled on 27th July, 2021 to all Shareholders and publication in Newspaper

Symbol: CREATIVE

It is hereby informed that the Notice of upcoming EGM scheduled on 27th July, 2021, at 11:00 AM through Audio-Visual Mode, has been dispatched to all its shareholders electronically on 05th July 2021. Details of the EGM is mentioned in Company's Website at www.ecreativeindia.com under 'Investor Area'. Shareholders who have not registered their email ID with their depositories or have not received the said email, can also view the detailed notice of EGM, How to attend EGM through video conferencing and regarding of eVoting by clicking on below mentioned link:

<https://www.ecreativeindia.com/wp-content/uploads/2021/07/EGMNotice27072021.pdf>

We hereby inform you that the same has been published in Two Newspapers on today's date i.e. Tuesday, 06th July, 2021:

1. Active Times – English Newspaper – Page No. 3
2. Praatah Kaal – Marathi Newspaper – Page No. 3

We have attached copies of the same for your perusal and records,

Kindly acknowledge receipt.

**By order of the Board of Directors
For Creative Peripherals & Distribution Limited**

Tejas Doshi
Company Secretary and Compliance Officer
ICSI Membership No. – A 30828

Date: 06th July, 2021
Place: Mumbai

Creative Peripherals and Distribution Limited

Registered Office: 3rd and 4th Floor, Plot No 137AB, Kandivali Co Op Industrial Estate Limited, Charkop, Kandivali West, Mumbai – 400 067 | **Tel.:** 91-22-5061 2700 |

Email: cs@ecreativeindia.com | **Website:** www.ecreativeindia.com | **CIN:** L52392MH2004PLC148754

READ DAILY ACTIVE TIMES

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the deceased Member in the Capital Property of the Society.

(To be published in two local news papers having large publication) Under the Bye-Law No. 35)

NOTICE

Shri JANARDAN PATIL, a member of the SAG BAUG SNEHSAGAR SRA Co-operative Housing Society Ltd, having address at SAG BAUG, Marol, Andheri EAST MUMBAI - 400059 and holding Flat No 7-1806 in the building of the society, died on 21/06/2018 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or other claimants/objection to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 30 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

For and on behalf of The SAGBAUG SNEH SAGAR SRA Co-operative Housing Society Ltd, Place: Mumbai Date: 06/07/2021

PUBLIC NOTICE

Mr. Moti Khan Hamid Khan alias Mr. Yakub Hamid Khan, a co-member of the Pearl Horizon Co-operative Housing Society Ltd., having address at Chandivale Complex, Agas Masjid Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102, jointly holding Share Certificate No.52, and undivided 1/3rd shares in Flat No. C-1304, C-Wing, on the 13th Floor of the building of the society, died on 17/09/2011 without making any nomination.

PUBLIC NOTICE

Take Notice that my client MRS. RENU SADANAND MIRASHI @ Renu Baldevkishan Sharma daughter of Mr. Baldevkishan Lalpatrai Sharma, who expired on 15th March, 2020 and sole occupant/possession and all rights, title and interest of (Old Shop No. 86-B-4, and Old Shop No. 86-B-3 410, situated at Bawalawadi, 86 B, Dr. B. A. Road, Chinchpokli, Mumbai-400 012) now New Shop No. 1 and New Shop No. 2, situated at Dattakripa Co-op. Housing Society Ltd., Building No. 2, Dr. Baba Saheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai - 400 012 as per Award in the name of M/s. Sharemens Pvt. Ltd., and now my client as a legal heir of Late Mr. Baldevkishan Lalpatrai Sharma, had applied for attornment of Old Shop No. 86-B-4 (Now New Shop No. 1) tenancy right in her favour with MCGM, Estate Dept., E.Ward.

If any person(s) is/are having any claim or objection in the said Shop premises by way of attornment, or otherwise whatsoever are hereby required to make the same known to the Deepak N. Rane, Advocate, 216, 2nd Floor, Diplaxmi CHS Ltd., Madhavrao Ganganagar Marg, Agripada, Mumbai - 400011 or Estate Officer (Estate Dept.), E.Ward, Byculla, Mumbai - 400 008 may file his/her/their claims in writing with valid legal documents in support of such claim, within 15 (fifteen) days from the date of publication of this notice.

Dated this 6th day of July, 2021. Sd/- Shri. Deepak N. Rane Advocate & Legal Consultant

PUBLIC NOTICE

General public hereby informed that the building structure, Shyam Nagar, Near of Hema Park, Kanjur Marg, Bhandup (East) property (7 acre 17 Gonthas) is owned by Fayyaz Sheikh but Atiq Ansari (UG Colony, Kurla) and some other peoples are trying to raise money by making fake papers of this property. The general public is informed by this notice that those who will buy, sell, mortgage or loan this property will be prosecuted.

PUBLIC NOTICE

This is to declare that following Flat No. 103 desired to sale by my client. And his First original registered document is misplaced so for the title clearance she publish this notice. The Flat No. 103, admeasuring 640 Sq.Ft. of built-up area & Open Terrace 450 Sq.Ft. on First Floor, of building known as "SWANAND LOK" CHS Ltd., Desle Pada, Bhopar Road, Dombivli (East), Tal. Kalyan, Dist. Thane, at Survey No. 23, Hissa No. 9 & Survey No. 29, Hissa No. 8 of Village Bhopar, Taluka Kalyan, Dist. Thane, within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation Dombivli Division & within the registration Dist. Thane & Sub-Registration Dist. Kalyan in its Dombivli Division, hereinafter called the said flat.

Originally the above mentioned Flat No. 103 has been purchased by PRAJKTA DILIP AMRUTE has jointly purchased the said Flat from M/s. SHREE GANESH ENTERPRISES vide Agreement for Sale dt. 13/06/2002 and registered with Sub-Registrar Kalyan-4 on 13/06/2002 under Document No. 01819/2002. The above original Agreement dt. 13/06/2002 was misplaced and complaint lodged in Manpada Police Station, Dombivli (East), Under Complaint No. 776/2021, Dt. 23/06/2021. So any one having above agreement and having any claim, lease, mortgage for above referred Flat No. 103. Please inform within 14 days from the publication of this notice to Advocate & Notary Mr. S. V. Tarte, Ground Floor, Arhanth Puja CHS Ltd., Near Tarte Plaza, Gandhi Nagar, Dombivli (East) 421204, Tal. Kalyan, Dist. Thane. If anybody have found or claimed above mentioned flat within a notice period then we will proceed and sure that nobody have any claim, mortgage, or lease and sale deed in respect of above flat and then suppose that the title of the said flat is cleared and marketable.

Date: 02/07/2021 Sd/- S. V. TARTE Advocate & Notary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf my client MRS. VAISHALIBEN MOHITKUMAR SANGHAVI, who is an Owner/Member of Flat No-206, Wing-A, on Second Floor, Jay Sona Co-Op. Hsg. Soc. Ltd. at Devchand Nagar Road, Bhayandar (West), Thane & Dist. Thane 401101, and the original share certificate of the said Flat No-206, Wing-A, of Jay Sona is misplaced by earlier owner of the same flat.

All the person having any claim against or to the said Flat No206, Wing-A, on Second Floor, Jay Sona Co-Op. Hsg. Soc. Ltd, by way of Sale, or otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A104, Barkha Building, Devchand Nagar, Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Within 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived and the procedure of obtaining duplicate share certificate from the society will be completed.

Date: Bhayandar (West) Date: 05/07/2021 BHARAT M. SHAH B.Com L.L.B. Advocate High Court

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Sunanda Suhas Juvekar expired on 08/05/2017. She was a member of The Malad Satguru Co-operative Housing Society Limited holding Flat No 503 in building no C. The Legal heir Mr Suhas Shiram Juvekar has filed application with society for transfer of shares. Society invites claims if any, from other heir/s or claimant/s for the transfer of the said shares and interest of the deceased in the name of Mr Suhas Shiram Juvekar within 14 days from this notice, with proofs to support the claim/objection at below address: Chairman/Secretary, The Malad Satguru Co-operative Housing Society Limited, Turel Pakhadi Road Etn, Bhandarwada, Gaonhan, Liberty Ground No3, Malad West, Mumbai. If no claims/objections are received within the period above, the shares/ title of the deceased shall be transferred to the legal heir in the manner provided under the bye laws.

Sd/- Chairman/Secretary The Malad Satguru Co-op Hsg. Soc. Ltd. Place: Mumbai Date: 06th July, 2021

NOTICE

As per Government Resolution dated 1/6/2015, of Revenue and Forest Department Shri Bharat Vishwanath Worlikar Address: 21/349, Worli Smruti Co-operative Housing Society Ltd., Adarsh Nagar, Worli, Mumbai-400030, hereby declare that Asmita Jyoti Co-operative Housing Society, Marve Road, Charkopnaka, Malad (West), Mumbai-400095, Flat No.C1/86 was allotted / transferred to me as per the order dated 22.03.1995 from the Hon. Collector, Mumbai Suburban, which is reserved for Backward classes. I want to sell this flat due to my personal difficulties. Special preference will be given to th person belonging to the backward class (SC/ST/NT). Interested persons should apply by written application to the President/Secretary, Asmita Jyoti Co-operative Housing Society Ltd, Marve Road, Charkopnaka, Malad (West), Mumbai-400095 within 15 days from today along with their caste certificate.

Sd/- (B.V. Worlikar)

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE TO ALL THAT The Flat Owner Mr. Gopalrao Narayan Rane, has lost Original Registered Agreement dated 11/01/2000, executed between himself with M/s. Ninai Enterprises of Flat No. 101 First Floor, admeasuring 550 Sq.ft built up area, in Rane Apartment, situate at Village-Chole, Saraswat Colony, Dombivli (E). Dist-Thane. If anybody found the same or having any claim over the said flat, upon the strength of the said agreement, then he/they may send Original Agreements and / or written objection to the undersigned within 10 days from the publication of this notice. Failing which it will be presumed that original Agreements is lost and no claim from public at large. Hence this notice by paper Publication from Advocate & Notary, Mr. N. S. PILANKAR, Having Office at Sudha Kunj, First Floor, Opp. Brahman Sabha Hall, Tilak Road, Dombivli (E), Dist-Thane-10 am to 6p.m. Mob. No.9833293959

Sd/- N. S. PILANKAR (Advocate & Notary)

CREATIVE PERIPHERALS AND DISTRIBUTION LIMITED

Regd. Office : 3rd and 4th Floor, Plot No 137AB, Kandivli Co Op Industrial Estate Limited, Charkop, Kandivli (West), Mumbai - 400 0671, Tel:-91 22 5061 2700 E-mail: cs@creativeindia.com | Website: www.creativeindia.com

NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF CREATIVE PERIPHERALS AND DISTRIBUTION LIMITED

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of Creative Peripherals and Distribution Limited, ("Company") will be held on 27th July, 2021 at 11.00 A.M. through video conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of the EGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the General vide its General circular no. 10/2021 dated 23rd June 2021 vide no. F. No. 2/6/2020CLV read with previously issued circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

Electronic copies of the Notice of the EGM, procedure and instructions for e-voting and Agenda and Explanatory Statement have been sent on 05th July, 2021, to all those Members whose email IDs are registered with Company/Depositories.

The Notice of the EGM is also available on the website of the Company at www.creativeindia.com, on the website of the Registrar and Share Transfer Agent ("RTA"), lawoo@bigshareonline.com and on the websites of NSE Limited at www.nseindia.com.

The Company is providing the facility to its members to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the EGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the EGM. All Members are informed that:

- 1. Members may attend the EGM through VC/OAVM or watch the live web-cast at https://www.evotingindia.com by using their remote e-voting credentials.
2. The instructions for participating through VC/OAVM and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting as provided as part of the Notice of the EGM.
3. Members whose names appear in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date of 20th July, 2021, shall only be entitled to avail the remote e-voting facility or vote, as the case may be at the EGM.
4. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on 20th July, 2021. Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote electronically on all the resolutions set forth in the Notice of EGM.
5. Remote e-voting shall commence at 09:00 AM IST on 24th July, 2021, Saturday and end at 05:00 PM IST on 26th July, 2021. Remote e-voting shall not be allowed beyond 5 PM IST on 26th July, 2021. And once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
6. In case a person has become a Member of the Company after dispatch of the Notice but on or before the cut-off date for remote e-voting, or has registered the e-mail address after dispatch of the Notice, such Member may obtain the user ID and password in the manner as provided in the procedure and instructions for e-voting.
7. Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may attend the EGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Members, who have not cast their vote through remote e-voting and are present in the EGM through VC/OAVM, shall be eligible to vote through e-voting at the EGM.
8. Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA, Bigshare Services Private Limited (RTA) at +91-22-62638200& Email Id: lawoo@bigshareonline.com.
9. If you have any queries or issues regarding attending EGM & e-voting from the e-voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdsindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).
10. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an e-mail to helpdesk.evoting@cdsindia.com or call on 022-23058542/43.

For any queries or further questions with regards to this Extra-Ordinary General Meeting, you may reach out to Tejas Doshi, Company Secretary and Compliance Officer at cs@creativeindia.com.

For Creative Peripherals and Distribution Limited

Tejas Doshi Company Secretary & Compliance Officer ACS 30828 cs@creativeindia.com

Date : July 5, 2021 Place : Mumbai

NOTICE ION EXCHANGE (INDIA) LIMITED

Registered Office: ION House, Dr. E Moses Road, mahalaxmi, Mumbai-400011.

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislead and the holder of the said securities / applicant has/have applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Table with 6 columns: Name of holder, Folio No., Certificate No., Kind of Securities and face value, No. of Securities, Distinctive number. Includes entry for VIRAJ H. SOLANKI.

Place : Mumbai Name of Applicant : VIRAJ H. SOLANKI Date : 05-07-2021

HDB FINANCIAL SERVICES HDB Financial Services Limited POSSESSION NOTICE

REGISTERED OFFICE: RADHIKA, 2ND FLOOR, LAW GARDEN ROAD, NAVRANGPURA, AHMEDABAD, GUJARAT, PIN CODE-380009 REGIONAL OFFICE: HDB FINANCIAL SERVICES LTD. 2 FLOOR, WILSON HOUSE, OLD NAGARDAS ROAD, NEAR AMBOLI SUBWAY, ANDHERI EAST, MUMBAI. PINCODE-400069

WHEREAS, THE AUTHORIZED OFFICER OF HDB FINANCIAL SERVICES LIMITED, UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SAF 2002) AND IN EXERCISE OF POWERS CONFERRED UNDER SECTION 13(2) READ WITH RULES 3 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ISSUED DUE TO NOTICE TO THE BORROWERS AS DETAILED HEREUNDER, CALLS UPON THE RESPECTIVE BORROWERS TO REPAY THE AMOUNT MENTIONED IN THE SAID NOTICE WITH ALL COSTS, CHARGES AND EXPENSES TILL ACTUAL DATE OF PAYMENT WITHIN 30 DAYS FROM THE DATE OF RECEIPT OF THE SAME. THE SAID BORROWERS/ CO-BORROWERS HAVING FAILED TO REPAY THE AMOUNT, NOTICE IS HEREBY GIVEN TO THE BORROWERS/ CO-BORROWERS AND THE PUBLIC IN GENERAL THAT THE UNDERSIGNED IN EXERCISE OF POWERS CONFERRED ON HIM UNDER SECTION 13(4) OF THE SAID ACT RW RULE 8 OF THE SAID RULES HAS TAKEN SYMBOLIC POSSESSION OF THE PROPERTY DESCRIBED HEREUNDER OF THE SAID ACT ON THE DATE MENTIONED ALONG WITH. THE BORROWERS IN PARTICULAR AND PUBLIC IN GENERAL ARE HEREBY CAUTIONED NOT TO DEAL WITH THE PROPERTY AND ANY DEALINGS WITH THE PROPERTY SHALL BE SUBJECT TO THE CHARGE OF HDB FINANCIAL SERVICES LIMITED FOR THE AMOUNT SPECIFIED HEREIN WITH FUTURE INTEREST, COSTS AND CHARGES FROM THE RESPECTIVE DATE.

- 1. NAME AND ADDRESS OF THE BORROWER, CO-BORROWER'S GUARANTOR'S, 2. LOAN ACCOUNT NO. 3. SANCTIONED LOAN AMOUNT No. 4. DETAILS OF THE SECURITIES 5. DATE OF DEMAND NOTICE 6. CLAIM AMOUNT IN INR. 7. DATE OF POSSESSION
1. Borrower and Co-Borrowers: 1) MAHESH W PUNJABI, (2) SHERIN MAHESH PUNJABI, (3) PRATIK MAHESH PUNJABI, ALL R/O AT (a) 501 PEARL CHSL NEXT TO TECH WEB CENTRE OSHIWARA LINK ROAD ANAND NAGAR JOGESHWARI WEST MUMBAI-400102, (b) Loan Account Number: 507119, (c) Loan Amount in INR: Rs. 37,00,000/- (Rupees Thirty Seven Lakhs Only), (d) Detail description of the Security: Mortgage Property - ALL THE PIECE AND PARCEL OF THE PROPERTY BEARING FLAT NO. 57H FLOOR, PEARL CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., C.TS NO. 134, S. NO. 26, HISSA NO. 1, VILLAGE OSHIWARA, LINK ROAD, ANAND NAGAR, JOGESHWARI WEST, MUMBAI-400102, ADMEASURING 600 SQ. FT. SUPER BUILT UP (BUILT UP 480 SQ. FT.) 5) Demand Notice Date: 27.03.2021 (6) Amount due in INR: Rs. 17,01,438.31 (Rupees Seventeen Lakhs One Thousand Four Hundred Thirty Eight and Paise Thirty One Only) as of 27.03.2021 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. 7) DATE OF POSSESSION: 02-07-2021
2. Borrower and Co-Borrowers: 1) SHREEJI ART, (2) HANSABEN VINODKUMAR THAKKAR, (3) VINODKUMAR VRINDAVANSH AND KAMATHE, (4) LAXMIKANTH KAMATHE, ALL R/O AT (a) SHRI BIJART FLT 503 DEVCHAND NAGAR OPP DAHISAR EAST OPP DEVA AASHISH IND MUMBAI-400068, (b) FLAT NO 301 ARUNODAY COURT IN D 5 DESAI ROAD OPP RAMKRISHNA HOTEL, KESHAVRAO VISHWARAO ROAD DAHISAR EAST MUMBAI-400068, (c) Loan Account Number: 4435297, (d) Loan Amount in INR: Rs. 40,53,173/- (Rupees Forty Lakhs Fifty Three Thousand One Hundred Seventy Three Only), (e) Detail description of the Security: Mortgage Property - ALL THE PIECE AND PARCEL OF THE PROPERTY BEARING FLAT NO-03, 2ND FLOOR, ADMEASURING AREA 425 SQ. FT. BUILT UP DAHISAR ULHAS CO-OP Hsg. Soc. Ltd., Survey No.32, Hissa No. 1/3(part), CTS No. 1011 and 1011/1 to 3, BHARUCHA ROAD, DAHISAR EAST, Taluka-Borivli, MUMBAI-400068, 5) Demand Notice Date: 27.03.2021, (6) Amount due in INR: Rs. 45,10,712.62 (Rupees Forty Five Lakhs Ten Thousand Seven Hundred Twelve and Paise Sixty Two Only) as of 27.03.2021 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. 7) DATE OF POSSESSION: 02-07-2021
3. Borrower and Co-Borrowers: 1) SUNARPAI V DOSHI, (2) CHANDRIKABEN V DOSHI, (3) VASANTRAY J DOSHI, ALL R/O AT (a) FLAT NO 26 ANIKETAN CO OP HSG LTD S KUNRAL MUNDUND WEST MUMBAI-400080 2) Loan Account Number: 264179, (3) Loan Amount in INR: Rs.30,00,000/- (Rupees Thirty Lakhs Only), (4) Detail description of the Security: Mortgage Property - ALL THE PART AND PARCEL OF THE PROPERTY BEARING FLAT NO. 402 ADMEASURING 516 SQ. FT. CARPET AREA OR THEREABOUTS (INCLUSIVE OF ENCLOSED BALCONY) ON THE 4TH FLOOR OF THE BUILDING KNOWN AS "DESTINY HOME" CTS NO. 235, 235/1 TO 25 SITUATED AT ROAD NO.-4, IRANI WADI, KANDIVALI (WEST), MUMBAI-400067, 5) Demand Notice Date: 27.03.2021, (6) Amount due in INR: Rs. 14,86,027.90 (Rs. Fourteen Lakhs Eighty Six Thousand Twenty Seven and Paise Ninety Only) as of 27.03.2021 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. 7) DATE OF POSSESSION: 02-07-2021
4. Borrower and Co-Borrowers: 1) ATMARAM BHIKOBA KAMTHE, (2) ABHIJIT ATMARAM KAMTHE, (3) CHANDRASHEKHAR A KAMATHE, (4) LAXMIKANTH KAMTHE, ALL R/O AT (a) FLAT NO 59/111 D FLAT 502 6TH FLOOR GAUTAM CHS EKTA ASSOCIATION 4 KUNJALOKS ANDHERI WEST MUMBAI-400053, (b) MALAYSIAN TOMSHIP BLDG 32 FLAT 102 KPHB 14 KUKKATPALLI HYDERABAD-500072, (c) Loan Account Number: 485534, (d) Loan Amount in INR: Rs.30,00,000/- (Rupees Thirty Lakhs Only), (e) Detail description of the Security: Mortgage Property - ALL THE PART AND PARCEL OF THE PROPERTY BEARING FLAT NO 03 ADMEASURING AREA 533 SQ. FT. ON GROUND FLOOR, "A" WING, IN SUNSHINE CHS LTD, GOKUL PARADISE COMPOUND THAKUR COMPLEX, SITUATED AT CTS NO. 748/1, TO 5 OF VILLAGE POLSAR, KANDIVALI (EAST), MUMBAI- 400101, 5) Demand Notice Date: 27.03.2021, (6) Amount due in INR: Rs. 73,02,226.43 (Rupees Seventy Three Lakhs Two Thousand Two Hundred Twenty Six and Paise Forty Three Only) as of 27.03.2021 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. 7) DATE OF POSSESSION: 02-07-2021
5. Borrower and Co-Borrowers: 1) CHIRAG JAIRAJ THANEKAR, (2) JAIRAJ PARSHURAM THANEKAR, (3) PRATHIBA JAIRAJ THANEKAR, ALL R/O AT (a) B-103 SAKET COMPLEX CHSL GROUND FLOOR MAJAWADA VILLAGE NEW BOMBAY PUNE HIGHWAY THANE-400099, (b) Loan Account Number: 533866, (c) Loan Amount in INR: Rs.47,00,000/- (Rupees Forty Seven Lakhs Only), (d) Detail description of the Security: Mortgage Property - ALL THE PART AND PARCEL OF THE PROPERTY BEARING VILLAGE NO. 3/103 ON THE GROUND - M FLOOR AREA ADMEASURING 828 SQ. FT. CARPET AREA (WHICH IS INCLUSIVE OF AREA OF BALCONIES), BLDG NO. 3/8 OF SAKET CO-OPERATIVE HSG SOC LTD, SAKET COMPLEX, NEW BOMBAY PUNE HIGHWAY, MAJAWADA, TALUKA AND DIST. THANE-400601, ON A PLOT OF LAND BEARING SURVEY NO. 39, HISSA NO. 2(PART) AND SURVEY NO 40(PART) IN THE REVENUE VILLAGE OF MAJUE MAJIWADE, TALUKA AND DIST. THANE-400601, 5) Demand Notice Date: 27.03.2021, (6) Amount due in INR: Rs. 52,92,137.36 (Rs. Fifty Two Lakhs Ninety Two Thousand One Hundred Thirty Seven and Paise Thirty Six Only) as of 27.03.2021 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. 7) DATE OF POSSESSION: 01-07-2021

1. THE BORROWER'S ATTENTION IS INVITED TO PROVISIONS OF SUB-SECTION (8) OF SECTION 13 OF THE ACT, IN RESPECT OF TIME AVAILABLE, TO REDEEM THE SECURED ASSET. 2. FOR ANY OBJECTION AND SETTLEMENT PLEASE CONTACT: MR. AJAY MORE, MOBILE NO. 09820521727/MR. VISHAL RITPURKAR, MOBILE NO. 9833671006 (AUTHORISED OFFICER) AT HDB FINANCIAL SERVICES, 2 FLOOR, WILSON HOUSE, OLD NAGARDAS ROAD, NEAR AMBOLI SUBWAY, ANDHERI EAST, MUMBAI. PINCODE-400069. PLACE: MUMBAI DATE: 06.07.2021 AUTHORISED OFFICER FOR HDB FINANCIAL SERVICES LIMITED

PUBLIC NOTICE

My Client Mrs. Janki Sundarsing Kathayat, Female, Age 52 Years, Residence Address: Flat No.609, Trimurti View Building, Sector 16A, Near Darshan Apartment, Narul (w), Navi Mumbai 400 706. Written letter shown by, and I have given information from my tongue and from their right to all the people, especially Mumbai and their native place of residence, Sasural Thane-village, Ta. Bering, Jr. Pithoragarh, State of Uttarakhand and all the relatives and affluence relatives and I want to inform the people of nearby campus through a clear notice that their son Mr. Naveen Sundarsing Kathayat, male, age 31 years, the above address of residence has left my above house from this date 01.06. Therefore, without informing my client and his family members about the same incident, he left the house. So he has no relation or relation with my client's family Mr. Naveen Sundarsing Kathayat. According to them, my client is conveying this notice to all his relatives and family through this notice. I am saying that, through this notice, all the members, financial officers and relatives are told that, with the above information, their son Mr. Naveen Sundarsing Kathayat, has nothing to do with my client nor with relation. Therefore in the name of my client, Mr. in the name of Naveen Sundarsing Kathayat, should not be treated in any way and no relation should be maintained with him. And if someone has such a relationship, then my client will not be bound. Therefore, my client will not be responsible for the loss of such relationship and behavior. Therefore, this explicit notice has been given so that this mishap or deception, fraud or fraud and loss do not happen. Above dialogue my client Mrs. Janki Sundarsing Kathayat is true according to what she said and he has done it in all his senses, right from my client's family.

On behalf of My client Sukrut Mishra Advocate High Court

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client viz. Mrs. Shardaben C. Kansara was holding an Original [1] Agreement between M/s. Hoosain Nensey Nathoo & Co (Seller) and Mr. Dattaram R. S. Narvenkar (Buyer), [2] Agreement between Mr. Dattaram R. S. Narvenkar and Mr. H. M. Vyas, [3] Agreement between Mr. H. M. Vyas and Arun N. Amberseth, [4] Agreement between Mrs. Aparna A. Amberseth and Mr. Mahesh J. Damania and receipts of Flat No. A - 19, 4th Floor, Nensey Complex Co-operative Housing Society Limited, Sant Dnyaneshwar Marg, Borivli (East), Mumbai - 400 066 (said Original Documents) which are lost/misplaced and not found after search. Our client hereby inviting the claim on the said Original Documents. If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien, on the said Original Documents may file such claims or objections if any, within the period of 14 days from the date of this notice to -

M/s. Bhogale & Associates, Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shri Vallabh Road, Borivli (East), Mumbai - 400 066

If no claims or objections, as above, are received within the stipulated period, my clients shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited and/or annulled.

Place : Mumbai Sd/- Date : 06/07/2021 M/s. Bhogale & Associates

SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED

Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001. Head Office: Level 3, East Wing, Wockhardt Tower, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051, Tel. 022 42410400 / 40603100, Website: www.shriramcity.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the authorised officer of Shriram City Union Finance Limited (SCUF) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued demand notices to the Borrowers details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notices. The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules, on this 02nd day of July, 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shriram City Union Finance Ltd. for an amount as mentioned herein below with interest thereon.

Table with 3 columns: Borrower Name and Address, Amount due as per Demand Notice, Description of Property. Includes entries for SPG Textile (Prop. Mr. Srinivas G Pillamari), Mr. Satyanarayan Gangaram Pillamari, Mrs. Rajubai Gangaram Pillamari, M/s. A.P. Textile (Prop. Mrs. Aruna Srinivas Pillamari).

Table with 3 columns: Borrower Name and Address, Amount due as per Demand Notice, Description of Property. Includes entries for Venus Textiles (Prop. Mr. Krishna Murari S Chudiwala), H.No-291, Chandmal Karwa Compound, Gouri Pada, Telephone Exchange, Bhiwandi, Thane -421302, Also at: Mr. Krishna Murari Chudiwala, H.No 323, Geeta Sadra Society, A-5, 3rd Flr, Agra Road, Opp. Hafizi Baba Dargah, Gokul Nagar, Bhiwandi, Thane -421302.

Table with 3 columns: Borrower Name and Address, Amount due as per Demand Notice, Description of Property. Includes entries for Mr. Kalpesh K. Churivala H.No 323, Geeta Sadra Society, A-5, 3rd Flr, Agra Road, Opp. Hafizi Baba Dargah, Gokul Nagar, Kasar Ali Bhiwandi, Thane -421302, Mr. Nagesh Laxman Yemul.

Table with 3 columns: Borrower Name and Address, Amount due as per Demand Notice, Description of Property. Includes entries for Mr. Nagesh Laxman Yemul, Mr. Gangadhar Laxman Yemul.

Table with 3 columns: Borrower Name and Address, Amount due as per Demand Notice, Description of Property. Includes entries for Mr. Nagesh Laxman Yemul, Mr. Gangadhar Laxman Yemul.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset. Place: Mumbai / Bhiwandi Sd/- Authorised Officer Shriram City Union Finance Ltd Date : 03.07.2021

